

मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना
कार्यकारी पदावर नियुक्त्या करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक क्र. बीसीसी १२०८/प्र.क्र.२२१/०८/१६-ब,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : २८ मे, २००८.

कृपया पहावे : १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही १०८०/
बारा, दिनांक ०३.१२.१९८०,
२) मा. मुख्य सचिव यांचे क्रमांक बीसीसी २००१/प्र.क्र.४०/२००१/
१६-ब, दिनांक २६.०६.२००१.

शासन परिपत्रक :

अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती आणि अन्य अल्पसंख्यांक समाजातील अधिकारी/कर्मचारी यांना कार्यकारी पदावर नेमणुका देण्यासंदर्भात वरील क्रमांक १ च्या शासन परिपत्रकान्वये आदेश निर्गमित केलेले आहेत. तसेच याबाबत क्रमांक २ चे दिनांक २६.०६.२००१ च्या पत्रान्वये मा. मुख्य सचिव यांनी सदर आदेशाची अंमलबजावणी होण्याची दक्षता घेण्याबाबत निदेश देऊनसुध्दा त्याप्रमाणे कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महत्वाच्या कार्यकारी पदावर मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येत नसल्याच्या शासनाकडे तक्रारी प्राप्त होत आहेत/झाल्या आहेत. यास्तव सर्व मंत्रालयीन विभागांना पुन्हा सूचना देण्यात येते की, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आणि अन्य अल्पसंख्यांक अधिकारी/कर्मचारी यांना कार्यकारी पदावर नेमणुका देण्यासंदर्भात वरील परिपत्रकातील आदेशाची अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्याबाबत पुनश्च सूचना देण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(त्रि. वा. गेडाम)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. राज्यपाल यांचे सचिव,
२. मुख्यमंत्री यांचे सचिव,
३. सर्व मंत्री, राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
४. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग,
५. सर्व विभागीय आयुक्त यांची कार्यालये,
६. सर्व जिल्हाधिकारी,
७. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
८. मंत्रालयीन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख,
९. * प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, मुंबई,
१०. * प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
११. * प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई,
१२. * प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त, मुंबई,
१३. * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१४. * सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई,
१५. * सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
१६. निवड नस्ती.

